

kommen“, *Bewillkommnung* HĀR. 133. Verz. d. Oxf. H. 103, b, 23. वि-
प्राणां स्वागतं धर्मः MBH. 13, 6444. स्वागते ऽपि कुशलं न प्रेषति VARĀH.
BRH. S. 104, 19. स्वागतोऽप्यस्तुताः Spr. (II) 7334. स्वागतं ते ऽस्तु ich
rufe dir „willkommen“ zu MBH. 3, 2874. R. 1, 63, 7. 65, 18. स्वागतं ते
MBH. 3, 2985. R. 1, 52, 2. 2, 50, 24. 3, 75, 14. SUÇR. 1, 1, 14. KUMĀRAS. 2,
18. VIKR. 11, 13 (मुहुरे). PRAB. 25, 5. BHĀG. P. 4, 7, 36. 22, 12. स्वागतं तु
इति प्रोक्ता तैः MBH. 3, 2468. मर्कषं स्वागतम् R. 1, 63, 19. MĀKĪH. 7, 1.
ÇĀK. 94, 20. तस्मै स्वागतं व्याजहार MBH. 4. RĀGĀ-TAR. 1, 224. कर् KA-
THĀS. 7, 29. 59, 91. वि-घा 43, 16. विक्रि^० adj. 26, 212. 63, 74. रचित^०
adj. 43, 79. मन्त्रैकबहुमानेन स्वागतोऽयनन्यत (तया) 18, 214. 24, 122.
BHĀG. P. 8, 18, 27. ^०प्रश्न *Erkundigung nach dem Wohlergehen* ÇUK. in
LA. (III) 34, 18. सुस्वागतं ते ऽस्तु MBH. 1, 3202. R. GORR. 1, 76, 26. am
Ende eines adj. comp. : सुस्वागतां वाचमुदीरयन् R. 5, 27, 35.

स्वागतिक (von स्वागत) adj. *der Jmd willkommen heisst* P. 7, 3, 7, Schol.
स्वागतीकर (स्वागत + 1. कर्) zum Gruss „willkommen“ machen :
^०कृत्य केकाः MBH. 23.

स्वागम m. = स्वागत 4) : ^०मैः सुस्वरैः MBH. 14, 2819.

स्वाग्रयणा adj. *einen guten Āgrajāna (Graba) bildend* VS. 7, 20.

स्वाङ्गिक m. *Trommelschläger* ÇĀBDA. im ÇKDR.

स्वाङ्ग (स्व + 3. झङ्) n. *ein Theil des eigenen Körpers, der eigene
Körper d. i. Körpertheil, Körper in eig., nicht übertragener Bed.* VS.
PRĀT. 2, 31. P. 4, 1, 53. fg. ÇĀNT. 1, 9, 2, 6. 3, 3. KĀR. zu P. 4, 1, 54 (defi-
nirt; vgl. VOP. 4, 17). JOGAS. 2, 40. MBH. 55. RĀGH. 6, 2. MĀLAV. 7, 4, 14,
9, 26. Spr. (II) 3710. HEM. JOGAC. 1, 30, 2, 24. BHĀG. P. 3, 31, 8. 33, 29. 6, 8, 4, 36.

स्वाङ्गि m. patron. von स्वङ्ग g aṅa स्वागतादि zu P. 7, 3, 7. VOP. 7, 8, 4.
1. स्वाचार (6. सु + घ्रा^०) m. *guter Wandel, gute Sitten* Spr. (II) 6110
(pl.). ^०स्थिरता 6587.

2. स्वाचार (wie eben) adj. (f. घ्रा) *wohlgesittet* Spr. (II) 3889.

स्वाच्छ्रय (von स्वच्छ्रद्) n. *Freiheit, Unabhängigkeit* TRIK. 3, 2, 27.
HĀLĀJ. 4, 89. AṢṬĀV. 18, 92. abl. *freiwillig, aus eigenem Antriebe* M. 3, 31.

स्वाजीव (6. सु + घ्रा^०) adj. *guten Lebensunterhalt gewährend* nach
R. 2, 56, 13.

स्वाजीव्य adj. dass. M. 7, 69. KĀM. NĪRIS. 4, 54.

स्वाञ्जल्यक (von स्व + झञ्जलि) n. *das Zusammenlegen seiner Hände*
so v. a. *Bitten, gute Worte* MBH. 8, 2119.

स्वाध्वंकर (6. सु + घ्रा^०) adj. *leicht reich zu machen* P. 3, 3, 127, Schol.

स्वाध्वंकरा adj. *leicht reich machend* P. 1, 1, 72, VĀrt. 6, Schol.

स्वाध्वंभव n. impers. *leicht reich zu werden* P. 3, 3, 127, Schol.

स्वातत (6. सु + घ्रा^०) adj. 1) *wohl gespannt*: स्कम्भ RV. 9, 74, 2. —
2) *wohl gezielt* RV. 8, 66, 6.

स्वातल n. = स्वातल्य. instr. ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 103. SARVA-
DARÇANAS. 89, 9. vielleicht nur fehlerhaft.

स्वातल्य (von 2. स्वतल) n. *freier Wille, Selbstständigkeit, Unabhän-
gigkeit* LĀTJ. 10, 3, 5. MAITRĀJUP. 4, 2 (स्त्र^०). 6, 22. JĀGĪ. 3, 62. 190. MBH. 1,
4741. 13, 1498. SUÇR. 1, 249, 10. COLBRA. Misc. Ess. 1, 376. Spr. (II) 1373.
4067. 5698. 7169. 7336. ÇĀK. 70, 14. KATHĀS. 24, 38. 45, 80. 86, 145. Verz.
d. Oxf. H. 85, b, 33. MĀRK. P. 33, 4. BHĀG. P. 1, 6, 28. NĪLAK. 39. SARVA-
DARÇANAS. 69, 1, 2. 81, 14. 82, 7. fgg. abl. *eigenmächtig, aus freien Stücken,*

sponte KAP. 3, 12. Spr. (II) 668. 2253. instr. dass. 1956. 4433. KATHĀS.
40, 76. 45, 60. Schol. zu P. 1, 4, 54. SARVADARÇANAS. 4, 16. 72, 8. KULL. zu
M. 2, 235.

स्वार्ति m. f. AK. 3, 6, 5, 38. TRIK. 3, 5, 16. 1) f. ^०र्ति und ^०र्ती N. *des
13ten (oder 18ten) Nakshatra* H. 112. Journ. of the Am. Or. S. 6, 335.
AV. 19, 7, 3. TS. 4, 4, 10, 2. ÇĀK. GRHJ. 1, 26. PĀR. GRHJ. 1, 4. — स्वार्ति P.
4, 3, 34. MBH. 5, 3835. HARIV. 4257. R. 5, 55, 2. VARĀH. BRH. S. 21, 29. 102, 4.
105, 4. ^०योग 25, 5, 6. VP. 226, N. 21. MĀRK. P. 33, 12. Schol. zu KĀTJ. ÇA. 21,
3, 3. स्वात्याम् MBH. 13, 3269. Spr. (II) 6781 (v. l. स्वार्ति). स्वार्ति VARĀH.
BRH. S. 9, 31. 10, 10. 13, 13. 25, 1, 2. स्वार्तिम् 4. स्वार्ति MATSJA-P. 251, 7 (nach
AUFRECHT). ^०योग MBH. 13, 4261. चित्रास्वात्यन्तरे 6, 85. स्वात्याद्य VA-
RĀH. BRH. S. 9, 16. 22. 14, 19. 22, 2. pl.: स्वार्त्यो विशाखा मैत्रं च MĀRK.
P. 58, 33. — 2) adj. *unter diesem Nakshatra geboren* P. 4, 3, 34. — 3)
m. N. pr. eines Sohnes des Ūru von der Āgneji HARIV. 73 (व्याति
die neuere Ausg.). VP. 98 (व्याति der gedr. Text 1, 13, 7). — 4) f. N.
pr. einer Gemahlin des Sonnengottes TRIK. 1, 1, 104. — 5) *Schwert*
DHAR. im ÇKDR. — Vgl. उमा^०, मेघ^०, शिव^०, सौवात.

स्वार्तिकारी f. N. einer Genie des Ackerbaues PĀR. GRHJ. 2, 13.
vielleicht स्फार्ति^० zu lesen.

स्वात् s. u. स्वद् und अग्निघात. ^०काम MĀRK. P. 637, Z. 5 v. u. fehler-
haft für स्वात्^०.

स्वात्मता f. nom. abstr. von स्वात्मन् BRĀG. P. 3, 14, 27.

स्वात्मन् (स्व + घ्रा^०) m. *das eigene Selbst* (als pron. reflex. fungi-
rend) NṢS. TĀP. UP. in Ind. St. 9, 106. fg. 133. 137. 163. R. 2, 72, 22. 7,
51, 16. Spr. (II) 767. 1097. 1721. 2026. 2627, v. l. 3093. 3463. 5379. 7273.
KATHĀS. 13, 52. 27, 127. 74, 58. 92, 65. RĀGĀ-TAR. 1, 312. 2, 25, 5, 324.
BHĀG. P. 2, 2, 35. 3, 4, 3. 16. 18. 8, 10. 14, 27. 28, 36. 6, 9, 39. 18, 74. 7, 6,
26. 13, 45. 8, 3, 4. 11, 9, 24. PAÑKĀR. 1, 1, 53. 3, 71. 9, 35. 2, 2, 16. ÇĀK. zu
BRH. ĀR. UP. S. 30. SĀH. D. 40. 184, 10. यदि शिक्षा वृत्तवमतिपतेत्
स्वात्मानमपि ज्ञात्वा^० sein eigenes Wesen SARVADARÇANAS. 8, 2, 3. Vgl. स्व-
मात्मानम् MĀRK. P. 48, 4. BHĀG. P. 12, 11, 50.

स्वात्मनिर्घण n. oder ^०प्रकरण n. Titel einer Schrift HALL 104.

स्वात्मवध m. *Selbstmord* KATHĀS. 5, 74.

स्वात्मसंवित्युपदेश m. Titel einer Schrift HALL 124.

स्वात्मानन्दप्रकरण n. = स्वात्मनिर्घण HALL 104.

स्वात्माराम 1) adj. *am eigenen Selbst Vergnügen findend, stich mit
dem e. S. begnügend* PAÑKĀR. 1, 2, 12. — 2) m. N. pr. eines Autors Verz.
d. Oxf. H. 233, b, No. 566. — Vgl. घात्माराम.

स्वात्मीभाव m. v. l. für घात्मीभाव Spr. (II) 1430.

स्वाद (von 1. स्वद्) m. *Geschmack, Wohlgeschmack* TRIK. 3, 3, 255. 448.
अमृतस्वादसदश HARIV. 1133. 7440. ^०द् Spr. (II) 2219. 4498. KATHĀS. 65,
141. RĀGĀ-TAR. 1, 126. 3, 47. PAÑKĀT. 253, 18. *der Reiz eines Kunstwerks*
SĀH. D. 23, 21. 39. — Vgl. मक्त्वा^०, सु^०.

स्वादन (wie eben) 1) adj. *derjenige, welcher schmackhaft zubereitet,
Koch* u. dgl. RV. 5, 7, 6. liesse sich auch als n. fassen. — 2) *das
Schmecken* so v. a. *das Empfinden eines Kunstwerks* SĀH. D. 24, 11. fg.

स्वादनीय (wie eben) adj. *wohlschmeckend* MBH. 11, 141. अमृत^० INDR.
1, 27 (अमृता^० MBH. 3, 1740).